

महाराष्ट्र शासन

(ग्राम विकास विभाग)

जिल्हा परिषद, अमरावती अंतर्गत गट-क मधील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहीरात

पदभरती सन 2019 - जाहीरात क्रमांक 01/2019

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अमरावती यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील खालिल प्रमाणे रिक्त पदे भरण्याकरीता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळसेवा भरतीसाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची सुविधा www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे

अनुसूचित क्षेत्राबाहेरीत पदे

अ.क्र.	पदाचे नाव	रिक्त पदांची संख्या
1(अ)	कनिष्ठ अभियंता (बांधकाम विभाग)	15
1(ब)	कनिष्ठ अभियंता (लघु सिंचन विभाग)	9
1(क)	कनिष्ठ अभियंता (ग्रामिण पाणी पुरवठा विभाग)	19
2	औषध निर्माता (आरोग्य विभाग)	9
3	प्रयोगशाळा तंत्रज्ञ (आरोग्य विभाग)	2
4(अ)	आरोग्य सेवक(पुरुष) (आरोग्य विभाग)	15
4(ब)	आरोग्य सेवक (पुरुष) हंगामी फवारणी कर्मचारी	27
5	आरोग्य सेवक (महिला) (आरोग्य विभाग)	102
6	विस्तार अधिकारी (कृषी) (कृषी विभाग)	3
7(अ)	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम विभाग)	22
7(ब)	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (लघु सिंचन विभाग)	4
8	वरीष्ठ सहाय्यक (लेखा) (वित्त विभाग)	4
9	अंगणवाडी पर्यवेक्षिका (महिला व बाल कल्याण विभाग)	3
10	वरीष्ठ सहाय्यक (लिपीक) (सामान्य प्रशासन विभाग)	4
11	विस्तार अधिकारी (सांख्याकी) (सामान्य प्रशासन विभाग)	3
12	कनिष्ठ लेखाधिकारी (वित्त विभाग)	4
13	कनिष्ठ यांत्रिकी (बांधकाम विभाग)	1
अनुसूचित क्षेत्राबाहेरील एकुण पदे		246

स्थानिक अनुसूचित जमातीचे उमेदवारांमधुन भरावयाची पदे(अनुसूचित क्षेत्रातील पदे)

अ.क्र.	पदाचे नाव	रिक्त पदांची संख्या
14	आरोग्य सेवक(पुरुष) (आरोग्य विभाग)	55
15	आरोग्य सेवक (महिला) (आरोग्य विभाग)	112
16	अंगणवाडी पर्यवेक्षिका (महिला व बाल कल्याण विभाग)	8
17	ग्रामसेवक (कंत्राटी) (पंचायत विभाग)	42
अनुसूचित क्षेत्रातील एकुण पदे		217
अनुसूचित क्षेत्राबाहेरील व अनुसूचित क्षेत्रातील एकुण पदे		463

अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे वेळापत्रक

अ.क्र.	ऑनलाईन पध्दतीने अर्ज व परिक्षा शुल्क भरण्याची सुरुवात	ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक
1	दिनांक :- 26 /03/2019 रोजी रात्री 10.00 P.M. वाजेपासुन	दिनांक :- 16 /04/2019 रोजी मध्यरात्री 11.59 P.M. वाजेपर्यंत.

पद भरती करिता सविस्तर जाहिरात ही www.mahapariksha.gov.in व <https://www.zpamravati-gov.in> या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वरील पदाची सामाजिक आणि समांतर आरक्षणनिहाय पदांची माहिती, शैक्षणिक अर्हता व अनुभव, कमाल व किमान वयोमर्यादा, भरती प्रक्रिया शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सुचना, परिक्षेचे स्वरूप व निवड पध्दत, सर्वसाधारण अटी व शर्ती इत्यादीबाबत अधिक माहिती www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मा. राज्यपाल यांचे कार्यालयाकडील अधिसूचना दिनांक 09 जून, 2014 नुसार उपरोक्त अनुक्रमांक 14 ते 17 मधील उपलब्ध पदांसाठी अमरावती जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक अनुसूचित जमातीच्याच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्यासाठी www.mahapariksha.gov.in हे संकेतस्थळ दिनांक :- 26/03/2019 रोजी रात्री 10.00 P.M. वाजेपासुन ते दिनांक :- 16/04/2019 रोजी मध्यरात्री 11.59 P.M. वाजेपर्यंत कार्यरत राहिल. अर्ज सादर करण्यापुर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरातीत दिलेल्या सर्व सुचना काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावे.

भरती प्रक्रिया/परिक्षा स्थगित करणे व रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकुण व संवर्गनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती यांना राहतील त्याबाबत कोणताही दावा सांगता येणार नाही किंवा वाद उपस्थित करता येणार नाही.

ठिकाण :- अमरावती

दिनांक :- 1 /03/2019

स्वा/-

(ना.के.सानप)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा)
जिल्हा परिषद, अमरावती

स्वा/-

(मनिषा खत्री भा.प्र.से)

मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, अमरावती